

This question paper contains 8 printed pages]

EN—146—2017

FACULTY OF COMMERCE

B.Com. (Second Year) (Third Semester) EXAMINATION

OCTOBER/NOVEMBER, 2017

INCOME TAX

Paper I

(MCQ+Theory)

(Thursday, 16-11-2017)

Time : 2.00 p.m. to 4.00 p.m.

Time—2 Hours

Maximum Marks—40

N.B. :—Q. No. 1 is compulsory and solve on OMR sheet.

प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य असून तो OMR-Sheet वर सोडवा.

MCQ

10

1. (i) The Apex body of Income tax is
- (A) CBDT (B) CBSE
(C) CBCS (D) None of these
- आयकराची सर्वोच्च (शिखर) यंत्रणा आहे.
- (अ) सी.बी.डी.टी. (ब) सी.बी.एस.ई.
(क) सी.बी.सी.एस. (ड) यापैकी नाही
- (ii) Income Tax Act came into force in India from
- (A) 1st Jan., 1962 (B) 1st April, 1961
(C) 1st April, 1962 (D) 1st Jan, 1962
- आयकर कायद्याची अंमलबजावणी भारतामध्ये पासून लागू झाली.
- (अ) 1 जानेवारी, 1962
(ब) 1 एप्रिल, 1961
(क) 1 एप्रिल, 1962
(ड) 1 जानेवारी, 1962

P.T.O.

(iii) Total income means :

- (A) Gross total income (+) Total income
 (B) Gross total income (–) Deductions u/s 80
 (C) Gross total income + Deductions u/s 80
 (D) Total income + Deductions u/s 80

एकूण उत्पन्न म्हणजे :

- (ड) सकल एकूण उत्पन्न (+) एकूण उत्पन्न
 (ब) सकल एकूण उत्पन्न (–) कलम 80नुसार वजावटी
 (क) सकल एकूण उत्पन्न + कलम 80नुसार वजावटी
 (ड) एकूण उत्पन्न + कलम 80नुसार वजावटी

(iv) As per the Income Tax Act, person types are

- (A) Two (B) Nine
 (C) Five (D) Seven

आयकर कायदानुसार 'व्यक्ती' चे किती प्रकार आहे ?

- (अ) दोन (ब) नऊ
 (क) पाच (ड) सात

(v) Free meal provided to employees is tax free up to (in office hours)

- (A) Rs. 50 per meal (B) Rs. 100 per meal
 (C) Rs. 150 per meal (D) Rs. 200 per meal

सेवायोजकाने कर्मचाऱ्यांना दिलेले मोफत जेवण हे पर्यंत करमुक्त आहे (कार्यालयीन

वेळेत) :

- (अ) 50 रु. प्रति जेवण (ब) 100 रु. प्रति जेवण
 (क) 150 रु. प्रति जेवण (ड) 200 रु. प्रति जेवण

(vi) The employee received children education allowance for 3 children is Rs. 6,000. The taxable amount of these allowance will be

- (A) Rs. 4,000 (B) Rs. 2,400
 (C) Rs. 3,600 (D) Rs. 6,000

एक कर्मचान्याला तीन (3) मुलांसाठी शिक्षण भत्ता म्हणून 6,000 प्राप्त झाले असल्यास या भत्याची करपात्र रक्कम किती असेल ?

- (अ) 4,000 रु. (ब) 2,400 रु.
(क) 3,600 रु. (ड) 6,000 रु.

(vii) Tax paid on house to municipality is called as

- (A) Income tax (B) Local tax (House tax)
(C) Wealth tax (D) Sales tax

घरासाठी नगरपालिकेला दिलेला कर म्हणजे होय.

- (अ) आयकर
(ब) स्थानिक कर (गृहकर)
(क) संपत्ती कर
(ड) विक्रीकर

(viii) Annual value of self-occupied house property is always

- (A) Municipal value (B) Standard value
(C) Fair value (D) Nil

स्वतः राहत असलेल्या गृहसंपत्तीचे वार्षिक मुल्य नेहमी असते.

- (अ) नगरपालिका मुल्य
(ब) प्रमाणित भाडे मुल्य
(क) उचित भाडे मुल्य
(ड) निरंक

(ix) Which of the following is *not* a capital asset ?

- (A) Open plot (B) Stock in trade
(C) Building (D) Machinery

खालीलपैकी कोणती भांडवली संपत्ती नाही ?

- (अ) रिकामा भुखंड (ब) व्यापारातील स्कंध
(क) इमारत (ड) यंत्र सामग्री

P.T.O.

(x) Which is included in capital assets ?

(A) Raw material (B) House furniture

(C) Electrical appliances (D) None of these

भांडवली संपत्तीमध्ये कशाचा समावेश होतो ?

(अ) कच्ची सामग्री (ब) घरगुती वापरातील फर्नीचर

(क) इलेक्ट्रीकल उपकरणे (ड) यापैकी नाही

Theory

2. Shrikant furnishes the following informations for the previous year 2016-17 : 10

Particulars	House
Year of purchase	1983-84
Year of sale	2016-17
Cost of purchase	Rs. 1,16,000
Sale price	Rs. 20,00,000
Selling expenses	Rs. 75,000
Deposit in capital gain A/c scheme	Rs. 1,00,000
Residential flat purchase in the same year	Rs. 6,00,000

Cost inflation index for :

1983-84 and 2016-17 were 116 and 1125 respectively.

Compute the capital gain for the assessment year 2017-18.

मागील वर्ष 2016-17 करिता श्री श्रीकांत यांनी खालील माहिती सादर केली आहे :

विवरण	घर
खरेदी वर्ष	1983-84
विक्री वर्ष	2016-17
खरेदी मुल्य	1,16,000 रु.
विक्री किंमत	20,00,000 रु.

विक्री खर्च	75,000 रु.
भांडवली लाभ लेखा योजनेत गुंतवणूक	1,00,000 रु.
त्याचवर्षी एक निवासी प्लॉट खरेदी केला	6,00,000 रु.
महागाई खर्च निर्देशांक :	

1983-84 आणि 2016-17 करिता अनुक्रमे 116 आणि 1125 हे आहेत.

करनिर्धारण वर्ष 2017-18 करिता भांडवली लाभाचे निर्धारण करा.

Or

(किंवा)

Shri Rao submits the following information of his income for previous year 2016-17 :

Particulars	House property
Year of purchase	1998-99
Cost of purchase	Rs. 1,70,200
Renovation of house in the year	2004-05
Cost of Renovation	Rs. 1,44,000
Sale of house	2016-17
Selling price	Rs. 30,00,000
Selling expenses	Rs. 2,00,000
Deposited in capital gain account scheme	Rs. 2,00,000

Compute his income from capital gain for assessment year 2017-18 (C.I.I. for 1998-99—351, 2004-05—480 and 2016-17—1125).

श्री राव यांनी मागील वर्ष 2016-17 करिता त्यांच्या उत्पन्नाची माहिती खालील प्रमाणे सादर केली आहे :

विवरण	गृह संपत्ती
खरेदी वर्ष	1998-99
खरेदी किंमत	1,70,200 रु.

P.T.O.

घराचे नविनीकरण केलेले वर्ष	2004-05
नविनीकरणासाठी चा खर्च	1,44,000 रु.
घराची विक्री	2016-17
विक्री किंमत	30,00,000 रु.
विक्री खर्च	2,00,000 रु.
भांडवली लाभ लेखा योजनेत गुंतविले	2,00,000 रु.

कर-निर्धारण वर्ष 2017-18 करिता त्यांचे भांडवली लाभाचे उत्पन्न निश्चित करा.

(महागाई खर्च निर्देशांक 1998-99—351, 2004-05—480 आणि 2016-17—1125 आहे).

3. From the following particulars compute taxable income from salary of Mr. Nair of Nanded for the assessment year 2017-18 : 10

- (i) Basic pay Rs. 30,000 per month
- (ii) Dearness allowance (30% of basic pay)
- (iii) Bonus Rs. 20,000
- (iv) House rent allowance received Rs. 5,000 P.M. and he paid rent for a house is Rs. 6,000 p.m.
- (v) Children education allowance received Rs. 100 p.m. each for three children.
- (vi) Employer contribution to R.P.F. is 14% of his salary.
- (vii) Fixed medical allowance Rs. 18,000 p.a.
- (viii) He paid profession tax Rs. 300 P.M.

खालील विवरणावरून श्री नायर, नांदेड यांचे, करनिर्धारण वर्ष 2017-18 करिता वेतनापासून चे करपात्र उत्पन्न निर्धारित करा :

- (i) मूळ वेतन 30,000 रु. दरमहा
- (ii) महागाई भत्ता (मूळ वेतनाच्या 30%)
- (iii) बोनस 20,000 रु.
- (iv) प्राप्त घरभाडे भत्ता द.म. 5,000 रु. आणि ते घरासाठी द.म. 6,000 रु. एवढे भाडे देतात.
- (v) तीन मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षण भत्ता मिळाला प्रत्येकी 100 रु. द.म.

- (vi) मान्यताप्राप्त भविष्यनिधीला सेवायोजनकाचे योगदान त्यांच्या वेतनाच्या 14% एवढे आहे.
- (vii) स्थिर वैद्यकीय भत्ता 18,000 रु. प्रति वर्ष
- (viii) ते दरमहा 300 रु. व्यवसाय कर भरतात.

Or

(किंवा)

Write short notes on (any two) :

- (i) Income
- (ii) Assessee
- (iii) Agricultural income
- (iv) Gross total income.

शोडक्यात टिपा लिहा (कोणत्याही दोनवर) :

- (i) उत्पन्न
- (ii) करदाता
- (iii) कृषी उत्पन्न
- (iv) सकल एकूण उत्पन्न.

4. Mr. Kalyan is the owner of a house property. The property is to let out. The following detailed are available : 10

- | | |
|---|-------------------|
| (i) Municipal valuation | Rs. 6,00,000 p.a. |
| (ii) Fair rent | Rs. 5,80,000 p.a. |
| (iii) Actual rent | Rs. 55,000 p.m. |
| (iv) Standard rent | Rs. 5,50,000 p.m. |
| (v) Municipal tax paid | Rs. 60,000 p.a. |
| (vi) Interest on loan for construction | Rs. 80,000 p.a. |
| (vii) The house was constructed in 2010 | |

Compute the income from house property for assessment year 2017-18.

P.T.O.

श्री कल्याण हे एका घराचे मालक असून ते घर भाड्याने दिले आहे. त्यासंबंधी खालील माहिती उपलब्ध आहे :

- | | | |
|-------|--------------------------------------|------------------------|
| (i) | नगरपालिका मुल्यांकन | 6,00,000 रु. प्र. वर्ष |
| (ii) | उचित भाडे | 5,80,000 रु. प्र. वर्ष |
| (iii) | प्रत्यक्ष भाडे | 55,000 रु. दरमहा |
| (iv) | प्रमाणित भाडे | 5,50,000 रु. प्र. वर्ष |
| (v) | नगरपालिका कर दिला | 60,000 रु. प्र. वर्ष |
| (vi) | बांधकामासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज | 80,000 रु. प्र. वर्ष |
| (vii) | घराचे बांधकाम 2010 साली झालेले आहे. | |

करनिर्धारण वर्ष 2017-18 करिता घराचे उत्पन्न निर्धारित करा.

Or

(किंवा)

Discuss on Income Tax Act 1961.

आयकर कायदा 1961 वर चर्चा करा.